

3, 1. परिधेरायसैस्तीक्ष्णैः संनिकर्षे च मुष्टिभिः । निघ्नतां समरे ऽन्योऽन्यम् MBh. 1, 1174. 3, 1606. 2559. 11974. वज्रकल्पेन मुष्टिना HARIV. 3777. 16022. 16024. fg. R. 6, 36, 42. 45. Suçr. 1, 101, 21. कृतात्तस्य RAGH. 15, 21. Spr. 2097. 3282. KATHÁS. 57, 166. Vid. 81. निष्कनिष्ठेन मुष्टिना AK. 2, 6, 2, 37. दृढा मुष्टिम् MBh. 4, 1976. डुर्भङ्गं HARIV. 1138. बालस्ताम्रतलं मुष्टिं कृत्वा चास्ये निधाय च MBh. 2, 719. सुबद्धेन मुष्टिना वज्रकल्पेन HARIV. 3779. R. 4, 15, 21. AK. 2, 6, 2, 37 (f.). धनुर्मध्ये बद्धा मुष्टिम् R. 1, 28, 5. चापे च बद्धमुष्टिं न दाने धीरचेतसः KATHÁS. 53, 31. दृढतरनिबद्धं (कृपाणां) Spr. 1227. मुष्टिं कृत्वा HARIV. 16021. गूढाङ्गुष्ठकृतं mit eingekniffenem Daumen Suçr. 1, 339, 5. व्यवच्छिन्नेन मुष्टिना R. 3, 50, 17. मुष्टिमुद्यम्य 5, 25, 30. R. 6, 36, 44. MĀRK. P. 90, 15. 16. मुष्टिं प्रगृह्य HARIV. 16020. कण्ठे मुष्ट्या गृहीतः KATHÁS. 26, 257. श्वाकाशं मुष्टिभिर्घ्नतः MBh. 3, 1334. मध्येन मुष्टिमेपेन eine Taile, die man mit der Hand umfassen kann, KATHÁS. 53, 49. दानवो मुष्टिनैकेन — निपातितः mit einem Faustschlage HARIV. 9102. 4739. ऽन्यास Verz. d. Oxf. H. 93, b, 22. — 2) Handvoll, manipulus: दर्भं ÇAT. Br. 9, 2, 4, 1. KĀTJ. Çr. 6, 2, 12. 18, 3, 5. TBr. 3, 2, 2, 6. 10, 11, 4. ĀÇV. GRHJ. 1, 10, 6. कुशं KĀTJ. Çr. 1, 3, 23. MBh. 1, 5160 (f.). 3, 1398. 2933. 9, 2976. 13, 3441. RAGH. 19, 57. KUMĀRAS. 7, 69. MBh. 69. ÇĀK. 89. AK. 3, 4, 25, 171. H. 835. Spr. 769. 4417. KATHÁS. 28, 165. fg. 61, 42. 71, 266. PRAB. 21, 5. PANĀT. 213, 1. R. 3, 4, 13 (2, 118, 29 ed. Bomb.). कश्चिद्वज्रं (= सस्यच्छेदनकालम् Schol.) च मुष्टिं (= सस्यगोपनकालम्, डुर्भितम् Schol.) परराष्ट्रे परंतप । श्विक्राय मकारात् न किंसि समरे रिपून् ॥ nicht das Geringste, keine Handvoll dalassend MBh. 2, 198. — 3) Handvoll als ein best. Maass = पल MED. (falschlich पल gedr.). ÇĀRĀG. SAÑH. 1, 1, 18. Verz. d. Oxf. H. 307, b, 2. 7. श्रष्टमुष्टिर्भित्तुक्षिः कुञ्चयो ऽष्टौ च पुष्कलम् Citat bei KULL. zu M. 7, 126. — 4) Griff (eines Schwertes u. s. w.) AK. 2, 8, 2, 58 (bis). H. 782. 784. 892. MED. HALĀJ. 2, 318. दृढतरनिबद्धं (कृपाणां) Spr. 1227. कृस्तस्यथा लीलावज्रमुष्ट्या खनन्तिताम् KATHÁS. 33, 42. — 5) aus VS. 23, 24 schliesst MAHĪDH. irrig die Bed. penis. — मुष्टिं könnte auf 1. मुष् zurückgeführt werden: die zum Packen und Festhalten der Beute geschlossene Hand. — Vgl. केशं, गाढं (vollkommen geballte Hand: ऽवर्चस् so v. a. zum Knäuel geballt Suçr. 2, 383, 3), मु, दृढं (nom. abstr. zu Bed. 1. ऽता f. MBh. 1, 5342), बद्धं, वज्रं, विषं, मोष्टा.

मुष्टिक (von मुष्टि) 1) m. a) eine best. Handstellung Verz. d. Oxf. H. 86, a, 27. 202, a, 5. — b) pl. Bez. eines verachteten Stammes R. 2, 39, 19. = डोम्बाः Schol. Vgl. मूचीप, मूतिब. — c) Goldschmied H. 908. HALĀJ. 2, 433. — d) N. pr. eines Asura HARIV. 2361. 3116. 4539. fgg. 4742. 5877. VP. 557. fg. KATHÁS. 47, 12. PANĀT. 4, 1, 28. ऽघ्नं Beiw. Vishṇu's 3, 129. — 2) f. श्वा in श्रतरमुष्टिकाकथन (= श्रद्धुलिविन्यासविशेषा सूचनम्) Fingersprache Verz. d. Oxf. H. 217, a, 14. — 3) wohl n. Faustkampf MBh. 2, 909.

मुष्टिकास्वस्तिक (मु + स्व) m. eine best. Stellung der Hände beim Tanze Verz. d. Oxf. H. 202, a, 27.

मुष्टिकात्तक m. der Vernichter (श्रत्तक) Mushṭika's, Bein. Baladeva's ÇĀDDAR. im ÇKDR.

मुष्टिदेश (मु + देश) m. die Stelle des Bogens, die man mit der Hand umfasst, die Mitte des Bogens HARIV. 4517.

मुष्टिभूत (मु + भूत) n. ein best. Spiel, = पुमुष्टेला in der Volkssprache ÇĀDDAR. im ÇKDR. das Spiel paar oder unpaar WILSON.

मुष्टिधम (मुष्टिम्, acc. von मुष्टि, + धम) adj. f. ई in die Faust blasend P. 3, 2, 30. VOP. 26, 54.

मुष्टिधय (मुष्टिम् + धय) adj. an der Faust saugend P. 3, 2, 30. VOP. 26, 54. Welche Bed. hat aber das Wort in der folgenden Stelle: क्षेमे शंकरसद्वेर्गुणगणा दिग्जालकूलकपाः कालोन्मीलितमालतीपरिमलावष्टम्भमुष्टिधयाः Verz. d. Oxf. H. 232, b, 33? m. Knabe TRIK. 2, 6, 8.

मुष्टिबन्ध (मु + ब) m. 1) das Ballen der Hand AK. 3, 3, 14. das Schliessen der Hand beim Fassen VĀJUP. 120. — 2) Handvoll: मूलकादीनां परिमितो मुष्टिबन्धः P. 3, 3, 66, Sch.

मुष्टिमुख (मु + मुख) adj. ein faustähnliches Gesicht habend P. 6, 2, 168.

मुष्टियुद्ध (मु + युद्ध) n. Faustkampf MBh. 7, 1399. HARIV. 16023.

मुष्टिकृत्या (मु + कृ) f. Handgemenge: नि येन मुष्टिकृत्या नि वृत्रा रूपाधामहे RV. 1, 8, 2.

मुष्टिकृन् (मु + कृन्) adj. im Handgemenge kämpfend (der Gemeine im Gegensatz zum Wagenkämpfer): युष्मदेति मुष्टिकृत्वा ब्राह्मणतः RV. 5, 58, 4. त्वां चष्टे मुष्टिकृत्वा गोषु युध्यन् 6, 26, 2. 8, 20, 20. AV. 5, 22, 4.

मुष्टिकार (मुष्टि + 1. कर) die Hand ballen: मुष्टिकीरोति युष्मस्य धृत्यै TS. 5, 2, 1, 7. ÇAT. Br. 3, 1, 2, 25.

मुष्टोमुष्टि (मुष्टि + मु) adv. Faust gegen Faust, im Handgemenge VOP. 6, 33. — Vgl. मुष्टामुष्टि.

मुष्टक m. schwarzer Senf. RATNAM. im ÇKDR. व्यष्टक v. l. ÇKDR. u. राजसर्षप.

मुस्, मुस्यति (खाडने) DhĀTUP. 26, 111. — Vgl. 4. मुष्.

मुसटी f. eine weisse Varietät von Panicum italicum H. 1177. मुशटी v. l.

मुसल (oxyt. UóéVAL. zu UñĀDIS. 1, 108) VS. PRĀT. 3, 80. gaṇa सवनादि

zu P. 8, 3, 110. Häufig fehlerhaft mit ष und श (vgl. UóéVAL. a. a. O.) geschrieben. 1) m. n. gaṇa शर्धर्चादि zu P. 2, 4, 31. TRIK. 3, 5, 14. SIDDE. K.

250, b, 8. a) Mörselkolben, Stüssel AK. 2, 9, 25. H. 1017. an. 3, 678. MED. I. 123. Viçva bei UóéVAL. AV. 10, 9, 26. 11, 3, 3. 12, 3, 13. TS. 1, 6, 8, 3. ÇAT. Br. 12, 5, 2, 7. KĀTJ. Çr. 3, 7, 19. 17, 5, 3. 20, 1, 40. KAUC. 29. 61. 81. 87. ĀÇV.

GRHJ. 4, 3, 14. KAN. 5, 1, 2. 3. HARIV. 2204 (मुवल die ältere Ausg.). PRAB. 21, 12. सन्मुसले wenn der Mörselkolben ruht M. 6, 56. MBh. 12, 8831.

उलूखलमुसल und मुसलोलूखल s. u. उलूखल 1. गृहीत्वा ग्रन्थिमुशलं (?) मूढो भित्तुरवादयत् KATHÁS. 65, 135. st. dessen einfach ग्रन्थि 136. — b) Keule H. 223. M. 8, 315. 11, 110. JĀĀG. 3, 257. MBh. 3, 12093. 12204.

HARIV. 3113 (m.). R. GORR. 1, 41, 21. VARĀH. BRH. S. 19, 3. 69, 17. VP. 607. BHĀG. P. 4, 10, 25 (m.). MĀRK. P. 116, 18 (n.). कालं R. GORR. 1, 30, 13. कङ्कालं R. SCHL. 1, 29, 13. 56, 11 (कङ्काल, मुसल ed. Bomb. an beiden Stellen). दत्तमुषलप्रकृतिः (मत्तगजस्य) PANĀT. 69, 1. चक्रमुषलो नाम संग्रामः mit Diskus und Keule ausgeführt HARIV. 5346. Am Ende

eines adj. comp. f. श्वा HARIV. 15827. — c) ein best. chirurgisches Instrument Suçr. 2, 29, 5. 15. — d) eine best. Constellation VARĀH. BRH. 12, 1. 11. — 2) m. N. pr. eines Mannes gaṇa गर्गादि zu P. 4, 1, 105. eines Sohnes des Viçvāmitra MBh. 13, 252 (मुसल ed. Bomb.). — 3) f. ई a) Curculigo orchoides AK. 2, 4, 4, 7. H. an. MED. Viçva a. a. O. Salvinia cucullata Roxb. H. an. MED. Viçva. — b) Hausidechse AK. 2, 5,